



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण भाग एक—अ-मध्य उप-विभाग

वर्ष ५, अंक १७]

बुधवार, मार्च ६, २०१९/फाल्गुन १५, शके १९४०

[पृष्ठे ४, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक २८

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.

नगरविकास विभाग

मंत्रालय (मुख्य इमारत), ४ था मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२  
दिनांक ६ मार्च २०१९

अधिसूचना

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.

क्रमांक एमसीओ-२०१२/प्र.क्र. १५१/नवि-१४.— महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (महा. १९६५ चा ४०) चे कलम ७५अ चे पोट-कलम (२) आणि कलम ३२१ चे पोट-कलम (१) व (२) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार कलम ३२१ चे पोट-कलम (३) चे तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य नगरपरिषद मुख्याधिकारी सेवा (सेवा भरती व सेवेच्या शर्ती) नियम, १९८३ मध्ये सुधारणा करण्यासाठी खालील नियम तयार करत आहेत :—

१. या नियमांना “ महाराष्ट्र राज्य नगरपरिषद मुख्याधिकारी सेवा (सेवा भरती व सेवेच्या शर्ती) (सुधारणा) नियम, २०१९ ” असे म्हणावे.

२. महाराष्ट्र राज्य नगरपरिषद मुख्याधिकारी सेवा (सेवा भरती व सेवेच्या शर्ती) नियम, १९८३ (ज्यास यापुढे मूळ नियम म्हणून संबोधण्यात येईल.) मधील नियम २ खालील खंड (आय) नंतर खालील खंड समाविष्ट करण्यात येईल :—

“ (आय-१) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा म्हणजे शासनाने सर्वसाधारण अथवा विशेष आदेशानुसार महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरे राज्यसेवा (समावेशन, नेमणुका व सेवेच्या शर्ती) (सुधारणा) नियम, २००६ मधील नियम २ खंड (एन) मध्ये नमूद सेवांमधील कर्मचाऱ्यांमधून वेळोवेळी मुख्याधिकारी श्रेणी-२ या पदांवर पदोन्नतीसाठी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग अशी जबाबदारी घेईपर्यंत नियम ७अ नुसार गठित केलेल्या समितीद्वारे घेण्यात येणारी परीक्षा होय. ”

३. मूळ नियमातील नियम ४ मध्ये,—

(ए) पोट-नियम (२) च्या खंड (बी) व (सी) ऐवजी खालील खंड अंतर्भूत करण्यात येत आहे :—

“ (बी) ५३ वर्षांपेक्षा अधिक वय नसलेल्या व संवर्गामध्ये किमान ५ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांमधून मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेतील गुणवत्तेनुसार निवडलेल्या सुयोग्य व्यक्तींच्या पदोन्नतीद्वारे ”

“ (सी) नामनिर्देशनाने व पदोन्नतीने करावयाच्या नेमणुकीचे प्रमाण ९०:१० असे राहील.”

(बी) उप-नियम (५) ऐवजी खालील उप-नियम अंतर्भूत करण्यात येत आहे :—

“ (५) वरील नियमात काहीही अंतर्भूत असले तरी, जेव्हा सुयोग्य उमेदवाराच्या अनुपलब्धतेमुळे नामनिर्देशनाने अथवा पदोन्नतीद्वारे अथवा रजा किंवा तात्पुरत्या रिक्त जागांमुळे या सेवेतील पद भरले न गेल्यास, अशी पदे शासनाच्या समकक्ष संवर्गातील सुयोग्य अधिकाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने भरता येतील. ”

४. मूळ नियमातील नियम ७ नंतर खालील नियम अंतर्भूत करण्यात येत आहे :—

“ ७अ. मर्यादित विभागीय परीक्षा आणि निवड यादी तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी समितीचे गठन—

(१) मुख्याधिकारी वर्ग-२ पदावर पदोन्नतीसाठी मर्यादित विभागीय परीक्षेच्या गुणवत्तेनुसार पात्र असणाऱ्या सुयोग्य व्यक्तींची निवडयादी तयार करण्यासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा समिती खालीलप्रमाणे गठित करण्यात येत आहे :—

अनुक्रमांक	निवड समिती	
१.	आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई	अध्यक्ष
२	सह सचिव/उप सचिव, नगरविकास विभाग, शासनाने नामनिर्देशित केलेले	सदस्य
३	शासनाने नामनिर्देशित केलेला अवर सचिवापेक्षा कमी दर्जाचा नसलेला मागासवर्गीय अधिकारी.	सदस्य
४	उप संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई.	सदस्य-सचिव

(२) ही समिती निवडयादी तयार करण्यासंदर्भात नियम ७ मध्ये विहित केलेल्या पद्धतीचा अवलंब करेल.”

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सं. श. गोखले,  
शासनाचे सहसचिव.

## URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya (Main Building) 4th floor, Madam Kama Marg, Hutatma Rajguru Chowk,  
Mumbai 400 032, dated 6th February 2019

### NOTIFICATION

MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.

No. MCO-2012/C.R.151/UD-14.—In exercise of the powers conferred by sub-sections(1) and (2) of section 321 read with sub-section (2) of section 75A of the Maharashtra Municipal Councils, *Nagar Panchayats* and Industrial Townships Act,1965 (Mah. XL of 1965), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules further to amend the Maharashtra State Municipal Chief Officers' Service (Recruitment and Conditions of Service) Rules, 1983, the same having been previously published, as required by sub-section (3) of said Section 321, namely :—

1. These Rules may be called the Maharashtra State Municipal Chief Officers' Service (Recruitment and Conditions of Service) (Amendment) Rules, 2019.

2. In rule 2 of the Maharashtra State Municipal Chief Officers' Service (Recruitment and Conditions of Service) Rules, 1983 (hereinafter referred to as "the principal Rules"), after clause (i), the following clause shall be inserted, namely :—

"(i-1) "Limited Departmental Competitive Examination" means an examination prescribed by the Government, by general or special order, from time to time, for promotion to the post of Chief Officer, Grade II, from amongst the employees belonging to the Services prescribed in clause (n) of rule 2 of the Maharashtra Municipal Councils, *Nagar Panchayats* and Industrial Townships State Services (Absorption, Recruitment and Conditions of Service) Rules, 2006, and conducted by the Committee constituted under rule 7A, until such time the Maharashtra Public Service Commission takes on this responsibility ;".

3. In rule 4 of the principal Rules,—

(a) in sub-rule (2),for clauses(b) and (c), the following clauses shall be substituted, namely :—

"(b) by promotion of a suitable person, who has completed regular service not less than 5 years in the cadre and his age is not more than 53 years, on the basis of the selection list prepared as per the merit determined by the Limited Departmental Competitive Examination;

(c) appointment to the post by nomination and promotion shall be made in the ratio of 90:10 " ;

(b) for sub-rule (5),the following sub-rule shall be substituted, namely :—

"(5) Notwithstanding anything hereinbefore contained in this rule, where any post in the Service remains vacant due to non-availability of suitable candidates for recruitment to such post either by nomination or by promotion, as the case may be, or where there is any leave or other temporary vacancy of any post in the service, the post shall be filled in by appointment of a suitable officer from the equivalent cadre of the Government by deputation .".

4. After rule 7 of the principal Rules, the following rule shall be inserted, namely :—

"**7A. Constitution of the Committee for Limited Departmental Competitive Examination and procedure for preparation of select list.**-(1)For the purpose of preparing select list of persons who are eligible for promotion to the post of Chief Officer, Grade II, as per the merit determined by the Limited Departmental Competitive Examination, there shall be constituted a Limited Departmental Competitive Examination Committee consisting of the following :—

- |  |    |                   |
|--|----|-------------------|
| 1. The Commissioner and Director, Directorate of Municipal Administration, Maharashtra State.                  | .. | Chairman.         |
| 2. Joint Secretary or Deputy Secretary of Urban Development Department, nominated by the Government.           | .. | Member.           |
| 3. An officer not below the rank of Under Secretary belonging to backward classes nominated by the Government. | .. | Member.           |
| 4. The Deputy Director, Directorate of Municipal Administration  | .. | Member Secretary. |

(2) The Committee shall follow the same procedure for preparation of select list as prescribed in rule 7.”.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. S. GOKHALE,  
Joint Secretary of Government.